

गोपनीय

शासकीय लेवेत नियुक्त करायच्या व्यक्तीचे  
चारित्र्य व पूर्वचारित्र्य यांची तपासणी.

महाराष्ट्र शासन,  
सामान्य प्रशासन विभाग,  
परिपत्र क्रमांक:- व्ही.सी.ए-१०९२/३०९८/प्र. क्र. ७९/९२/१६-अ,  
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.  
दिनांक :- ३० एप्रिल १९९४

वाचा :- गुप्त शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक:- व्ही.सी.ए-  
१०८८/०/सी.आर-३०/१६-अ, दि. ११ जुलै, १९८८.

परिपत्रक

शासन लेवेत नियुक्त करायच्या उमेदवाराचे चारित्र्य व पूर्वचारित्र्य ह्यांची  
तपासणी करण्यासाठी उमेदवारानी भ्रम दावयाच्या ताक्षांकन नमुन्यामधील  
ओळख प्रमाणपत्र देणा-या अधिका-यांच्या यादीमध्ये विशेष कार्यकारी वंडाधिकारी  
ह्याचे नाव समाविष्ट करण्याबाबत दि. ११ जुलै, १९८८ च्या गुप्त शासन  
परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक व्ही.सी.ए-१०८८/०/सी.आर-३०/१६-अ,  
अन्वये जो निर्णय घेण्यात आला होता तो आता पुनर्विचारांती मागे घेण्यात  
येत आहे. ह्यामुळे उमेदवारास ताक्षांकन नमुन्यातील ओळख प्रमाणपत्र [Identity  
Certificate] देण्यास विशेष कार्यकारी वंडाधिकारी ह्यांना सहमं समजण्यात  
येणार नाही.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.



[अ. तु. बाघमारे]

उप सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रति,

राज्यपालाचे सचिव,

मुख्यमंत्र्याचे सचिव,

सर्व मंत्री/राज्यमंत्री यांचे स्वीय सहाय्यक,

शासनाचे सर्व सचिव,

\* प्रोथोनेट्री व सिनियर मास्टर, हायकोर्ट, मुंबई,

\* निबंधक, हायकोर्ट, ऑपिलेट सार्जिस, मुंबई,

\* निबंधक, लोकआयुक्त व उपलोकआयुक्त यांचे कार्यालय, मुंबई,

\* सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,

\* सचिव, महाराष्ट्र विधानसभेचे सचिवनाम, मुंबई

सचिव, सर्व प्रादेशिकनिवड मंडळे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद,

ठाणे, अमरावती, पुणे.

सर्व विभागीय आयुक्त,

सर्व जिल्हाधिकारी,

सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हापरिषदा,

अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,

मंत्रालयीन विभागांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुख,

सर्व मंत्रालयीन विभाग,

निवड नसतो.

---

\* पत्राने.